

विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना ऋण वसुली न्यायधिकरणासमोर वरीष्ठ समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे आणि तदनुषंगिक वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण १००८/प्र.क्र.३८/कराधान-३

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक :- १९ जून, २००८.

वाचावे : १) शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण १००२/प्र.क्र.८६/२००/कराधान-४,

दि.२९.१०.२००२

२) शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण १००५/प्र.क्र.१०१/कराधान-३,

दि.०७.०४.२००६

प्रस्तावना:-

संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मा.सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्यासमोर विक्रीकर विषयक प्रकरणे हाताळणा-या वकीलांची नियुक्ती विधी व न्याय विभागाने संमत केलेल्या समुपदेशकांच्या यादीमधुनच करण्याचे आणि त्यांचे शुल्क विधी व न्याय विभागाने ठरविलेल्या दरानुसारच द्यावयाचे अधिकार विक्रीकर आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये शासन महसुलाशी थेट निगडीत असलेल्या प्रकरणात व इतर अनुषंगीक न्यायीक प्रकरणांच्या संदर्भात शासनाच्या आणि वित्त विभागाच्या वतीने मा.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालया समोर प्रभावीपणे बाजू मांडून महसूल हानी टाळण्यासाठी कार्यक्षम आणि याविषयात अनुभवी विशेष समुपदेशकांची (स्पेशल कौन्सेल) नियुक्ती करण्याबाबतचे प्रशासकीय अधिकार व नियुक्ती समुपदेशकांना योग्य ते शुल्क प्रदान करण्याबाबतचे वित्तीय अधिकार विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना काही अटीच्या अधीन राहून देण्यात आले आहेत. परंतु ऋण वसुली न्यायाधीकरणासमोर विक्रीकर विभागाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून त्या प्रकरणांमध्ये समुपदेशकाची नियुक्ती करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान न केल्याने आयुक्तांना अशा प्रकरणांचे बाबतीत ऋण वसुली न्यायाधिकरणासमोर विभागाची बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत.

उपरोक्त बाबींचा विचार करून संदर्भ क्र.२ वरील दि.०७.०४.२००६ च्या शासन निर्णयाची पुढील प्रमाणे व्याप्ती वाढविण्याचा शासन निर्णय घेत आहे.


शासन निर्णय

मा.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयासमोरील शासन महसूलाशी निगडीत प्रकरणे महसूली हानी टाळण्यासाठी तसेच शासनाच्या आणि वित्त विभागाच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी विशेष समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे व त्यांना योग्य ते शुल्क प्रदान करण्याचे अधिकार विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना काही अटी व शर्तीच्या आधारे दि.०७.०४.२००६ च्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आले आहेत. त्याच अटी व शर्तीच्या अधिन राहून ऋण वसुली न्यायाधीकरणासमोरचे वसुली प्रकरणात, शासनाची तसेच विक्रीकर विभागाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी वरिष्ठ समुपदेशकांची नियुक्ती करण्याबाबतचे अधिकार व नियुक्ती केलेल्या समुपदेशकांना दिनांक ७.४.२००६ चे शासन निर्णयामधील शर्तीनुसार योग्य ते शुल्क (फीज) प्रदान करण्याबाबतचे वित्तीय अधिकार देखील विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येत आहेत.

वरील बाबीवरील खर्च लेखाशीर्ष मागणी क्र.जी-१, २०४० - विक्रीकर भवन, १०१ - वसुलीचा खर्च, १२ - व्यावसायिक व विशेष सेवांसाठी प्रदान (२०४० ००५१) या लेखाशीर्षाखाली टाकण्यात यावा.

हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००८०६१९१६१४५४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(शशांक माथने)

उप सचिव, वित्त विभाग

प्रति,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ०२०
२. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र राज्य, नागपूर ४४० ००१
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ४०० ०५१
४. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
६. विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, विक्रीकर भवन, ८वा मजला, माझगांव, मुंबई ४०० ०१०
७. सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
९. निवड नस्ती, कराधान-३, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.